



जिल्हा क्रीडा परिषद, रायगड



शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५

**THE
PHRYGES**
THE PARIS 2024 MASCOTS



जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड - अलिबाग

प्रति,

मा. अध्यक्ष/सचिव,

प्राचार्य/प्राचार्या, मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका (सर्व)

शाळा, विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये

रायगड जिल्हा.

विषय : शालेय क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा व युवक कल्याण विषयक कार्यक्रम सन २०२४-२५

संदर्भ - मा. संचालनालयाचे पत्र क्रियुसे/शाक्रीस्प/आयोजन/२०२४-२५/का-४/७५६, दि.२६/०६/२०२४

महोदय/महोदया,

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, रायगड यांच्यामार्फत सन २०२४-२५ मधील शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन Online प्रणालीचा माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन शाळांची / खेळाडुंची नोंदणी, प्राथमिक प्रवेशिका भरणे, शुल्क भरणे, प्रवेश अर्ज सादर करणे इ. स्पर्धा विषयक कामकाज करण्यात येणार आहे. Online प्रणाली <https://www.mumbaidivsports.com/> या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्या विद्यालयातील जास्तीत जास्त खेळाडुंना शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी करून घ्यावे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहन देण्यात यावे. विद्यार्थी व पालकांच्या पुर्व विनंती नुसार खेळाडुंची प्राथमिका प्रवेशिक व शुल्क भरणे, त्या खेळाडुंचे प्रवेश अर्ज सादर करणे इ. कामे वेळेत पुर्ण करावी, जेणे करून आपल्या विद्यालयातील कोणताही इच्छुक विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून वंचित राहणार नाही.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेने किमान तीन वैयक्तिक खेळ प्रकार व दोन सांघिक खेळ प्रकारांमध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. प्रवेशिका सादर केल्यानंतर संबंधित खेळाडु त्या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी किमान शारीरिक क्षमता (तंदुरुस्ती) धारण केलेला व वयाबाबत वैद्यकीय दाखला प्राप्त करून घ्यावा. सहभागी होणा-या सर्वच खेळाडुंचा राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेंतर्गत विमा काढण्यात यावा. शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी क्रीडा शिक्षकांची मदत व्हावी यासाठी सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक यांना सुचित येते की, क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार क्रीडा शिक्षकांच्या सेवा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात.

शालेय क्रीडा स्पर्धांच्या सन २०२४-२५ च्या सत्रासाठी आपण सर्वांना शुभेच्छा !!!

शिक्षणाधिकारी (माध्य.)

जि.प. रायगड



(पुनिता गुरव)

शिक्षणाधिकारी (प्राथ.)

जि.प. रायगड



(राजेंद्र अतनुर)

जिल्हा क्रीडा अधिकारी

रायगड

प्रत माहितीस्तव :

१. मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, रायगड
३. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड
४. मा. जिल्हा पोलीस अधिक्षक, रायगड
५. मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई.
६. मा. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य), जिल्हा परिषद, रायगड.
७. मा. गटशिक्षणाधिकारी (सर्व), रायगड जिल्हा.
८. सर्व एकविध खेळ संघटना

रायगड जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेबाबत

रायगड जिल्ह्यातील १५ (पंधरा) तालुक्यांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती, मैदानी, बुध्दीबळ या सहा खेळांचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात येईल; व उर्वरित सर्व खेळांचे आयोजन जिल्हास्तरापासून पुढे करण्यात येईल.

तालुकास्तरावरील विजयी संघ/खेळाडू जिल्हास्तरावर, जिल्हास्तरावरील विजयी संघ/खेळाडू विभागस्तरावर, विभागास्तरावरील विजयी संघ/खेळाडू राज्यस्तरावरील स्पर्धा खेळण्यास पात्र होईल. राष्ट्रीय स्पर्धेस महाराष्ट्राचा संघ पाठविताना, तो राज्यस्तर स्पर्धेतील सहभागी व निवड चाचणीकरिता उपस्थित खेळाडू या सर्वांची राष्ट्रीय स्पर्धापूर्व निवड चाचणी होऊन, त्यातून राज्याचा संघ निवडला जाईल. निवडलेल्या सर्व खेळाडूंचे एकत्रित शिबीर घेऊन, राज्याचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल.

रायगड जिल्हास्तरावर रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सहभागी होतील.

मुंबई विभागीय स्तरावर रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, ठाणे मनपा, कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, वसई विरार मनपा, पनवेल मनपा, भिवंडी निजामपुर शहर मनपा, नवी मुंबई मनपा, मिरा भाईंदर मनपा असे १३ (तेरा) जिल्ह्यांचे खेळाडू/संघ सहभागी होतील.

राज्यस्तरावर कोल्हापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, लातूर, पुणे व क्रीडा प्रबोधिनी असे एकूण ०९ (नऊ) विभागांचे खेळाडू/संघ सहभागी होतील.

❖ शालेय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता :

शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खालील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये सहभागी होण्यास पात्र आहेत.

१. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सर्व अधिकृत प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका यांच्याद्वारे संचलित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये.
२. राज्य शासनाने सुरु केलेल्या सैनिकी शाळा.
३. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे संचलित क्रीडा प्रबोधिनी, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्वतंत्र विभाग म्हणून पात्र राहिल.
४. जवाहर नवोदय विद्यालय, सी.बी.एस.इ. आणि केंद्रीय विद्यालय संगठन यांना क्रीडा संचालनालयाद्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास पात्र समजण्यात येईल.



खेळाडूंच्या वयोगटाचा तक्ता, २०२४-२५

खेळाडूचा जन्मदिनांक व इयत्ता हे दोन्ही वयोगटानुसार सहभागी होण्याकरिता खालील प्रमाणे निकष राहतील.

अक्र	क्रीडा स्पर्धा	वयोगट	इयत्ता	खेळाडूचा जन्म
१.	शालेय क्रीडा स्पर्धा	१४ वर्षाखालील मुले व मुली	इ.०६ वी व त्यापूढे इ.१२ वी पर्यंत शिकत असलेले	०१.०१.२०११ अथवा त्यानंतरचा
२.	शालेय क्रीडा स्पर्धा	१७ वर्षाखालील मुले व मुली	इ.०६ वी व त्यापूढे इ.१२ वी पर्यंत शिकत असलेले	०१.०१.२००८ अथवा त्यानंतरचा
३.	शालेय क्रीडा स्पर्धा	१९ वर्षाखालील मुले व मुली	इ.०६ वी व त्यापूढे इ.१२ वी पर्यंत शिकत असलेले	०१.०१.२००६ अथवा त्यानंतरचा
४.	सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल	१५ वर्षाखालील मुले	इ.०६ वी व त्यापूढे इ.१२ वी पर्यंत शिकत असलेले	०१.०१.२०१० अथवा त्यानंतरचा
५.	सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल	१७ वर्षाखालील मुले व मुली	इ.०६ वी व त्यापूढे इ.१२ वी पर्यंत शिकत असलेले	०१.०१.२००८ अथवा त्यानंतरचा
६.	जवाहरलाल नेहरू हॉकी कप	१५ वर्षाखालील मुले	इ.०६ वी व त्यापूढे इ.१२ वी पर्यंत शिकत असलेले	०१.०१.२०१० अथवा त्यानंतरचा
७.	जवाहरलाल नेहरू हॉकी कप	१७ वर्षाखालील मुले व मुली	इ.०६ वी व त्यापूढे इ.१२ वी पर्यंत शिकत असलेले	०१.०१.२००८ अथवा त्यानंतरचा
८.	स्केटिंग	११ वर्षाखालील मुले व मुली	इ.०३ री व त्यापूढे इ.१२ वी पर्यंत शिकत असलेले	०१.०१.२०१४ अथवा त्यानंतरचा

❖ स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या जन्मतारखेबाबत संभ्रम निर्माण झाल्यास खेळाडूने जन्मतारीख निश्चित करण्यासाठी संचालनालयाच्या दिनांक २७ एप्रिल, २०२२ च्या पत्रान्वये खालील पैकी एक पुरावा सादर करणे बंधनकारक राहिल.

- संबंधित खेळाडूचे वय १ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला किंवा
- संबंधित खेळाडूचे वय किमान ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला किंवा
- संबंधित खेळाडूच्या वयाची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल तर खेळाडूच्या इयत्ता पहिलीतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत अनिवार्य

वरीलपैकी एक जन्म पुराव्यासोबत खालील पैकी एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे.

- आधारकार्ड
- पासपोर्ट

संबंधित खेळाडूचा शालेय प्रवेश अर्ज, जन्मदाखला, १ ल्या इयत्तेतील जनरल रजिस्टरमधील जन्मतारीख व आधारकार्ड तथा पासपोर्ट यामधील नमूद जन्मतारीख सारखीच असणे आवश्यक आहे. नसल्यास अशा खेळाडूस त्या वयोगटासाठी पात्र समजण्यात येणार नाही व पूढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.



प्रवेश अर्जाबाबतच्या सूचना

- सर्व खेळाच्या प्रवेशिका ऑनलाईन पध्दतीनेच भरण्यात याव्यात. प्रवेशिका भरण्यासाठी <https://www.mumbaidivsports.com/> या लिंकचा वापर करण्यात यावा.
- ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना खेळाडूचे पूर्ण नांव, जन्मदिनांक, इयत्ता, रजिस्टर नंबर, आधार नंबर इ. अचुक असल्याची खात्री करावी.
- क्रीडा निधी व प्रवेश शुल्क ऑनलाईन जमा करावेत.
- स्पर्धा वेळापत्रकानुसार विहित मुदतीत खेळाडू/संघाचे प्रवेश अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहिल.
- ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जाच्या प्रतिवर मुख्याध्यापक/प्राचार्य व क्रीडा शिक्षक/संघव्यवस्थापक यांची शिक्क्यासह स्वाक्षरी घेऊन, प्रवेश अर्ज खेळाच्या स्पर्धेपूर्वी ०२ दिवस अगोदर आयोजकास सादर करणे आवश्यक आहे.

क्रीडा निधी व प्रवेश शुल्क

विद्यार्थी संख्या	क्रीडा निधी	विद्यार्थी संख्या	क्रीडा निधी
५०० पेक्षा कमी	रुपये ३००/-	५०० पेक्षा जास्त	रुपये ५००/-

प्रवेश शुल्क

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक २४ डिसेंबर, २०१४ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार खालील प्रमाणे प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे.

अक्र	तपशिल		प्रवेश शुल्क
१.	सर्व वैयक्तिक खेळ		रुपये २५/- प्रतिबाब प्रति खेळाडू
२.	सांघिक खेळ (१४, १७, १९ वर्षे मुले व मुली) खालील अनु.क्र. ०३ ते १३ वगळून		रुपये ५०/- प्रति संघ प्रति वयोगट
३.	बॅडमिंटन	४. शालेय फूटबॉल	रुपये १००/- प्रति संघ प्रति वयोगट
५.	लॉन टेनिस	६. वॉटर पोलो	
७.	टेबल टेनिस	८. बेसबॉल	
९.	नेहरू हॉकी	१०. बॉल बॅडमिंटन	
११.	सुब्रतो मुखर्जी फूटबॉल	१२. सॉफ्टबॉल	
१३.	शालेय क्रिकेट		
१४.	रायफल शूटिंग		रुपये १००/- प्रति खेळाडू



शालेय क्रीडा स्पर्धा आयोजना संबंधी स्पर्धा संहिता/नियमावली

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासंबंधी स्पर्धा संहिता/नियमावली खालील प्रमाणे :

१. भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित करण्यात येणा-या विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय या प्रमाणे करण्यात येईल.
२. भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित करण्यात येणा-या शालेय क्रीडा स्पर्धेसाठी राज्याचा संघ पाठविणे अथवा न पाठविणे याबाबतचे सर्वस्वी अधिकार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील.
३. भारतीय शालेय खेळ महासंघाने खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाची जबाबदारी ज्या राज्याकडे सोपविली असेल व त्या खेळाच्या स्पर्धेचे आयोजन कोणत्याही कारणास्तव त्या राज्याकडून होऊ शकले नाही व त्यामुळे त्या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून व पर्यायाने त्या खेळाच्या सहभागाच्या प्रमाणपत्रापासून खेळाडूस वंचित रहावे लागल्यास त्यास क्रीडा व युवक सेवा संचालनालय अथवा त्यांचे अधिनस्त कार्यालय जबाबदार राहणार नाही.
४. शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे प्रत्येक स्तरावरील आयोजन हे बाद पध्दतीने (Knock-out) करण्यात येईल.
५. शालेय क्रीडा स्पर्धेत एका खेळाडूस एका खेळात एकाच वयोगटात सहभागी होता येईल.
६. एका संस्थेस प्रत्येक सांघिक खेळाच्या प्रत्येक वयोगटामध्ये एकाच संघास प्रवेश घेता येईल. तसेच वैयक्तित क्रीडा प्रकारामध्ये एका संस्थेचे जास्तीत जास्त दोनच खेळाडू सहभागी होऊ शकतील.
७. एका खेळाडूस वैयक्तिक (मैदानी व जलतरण) क्रीडा प्रकारामध्ये जास्तीत जास्त ०३ बाबी व ०२ रिलेमध्ये सहभाग घेता येईल.
८. प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील परिपत्रक क्र. राक्रीधो-२०५/प्र.क्र./१५/क्रीयुसे-१ दिनांक ०२ एप्रिल, २००५ अन्वये शालेमधील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे सूचित केलेले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळाने शालेय क्रीडा स्पर्धेत किमान दोन सांघिक व तीन वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभागी होणे बंधनकारक आहे.
९. सांघिक क्रीडा स्पर्धामधील फक्त विजयी संघ पूढील स्तरावरील (राज्यस्तरापर्यंत) स्पर्धेकरिता पात्र ठरतील.
१०. वैयक्तिक क्रीडा प्रकारातील मैदानी व जलतरण खेळामध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे खेळाडू तालुकास्तरापासून राज्यस्तरापर्यंत आयोजित क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतील.
११. सर्व वजनगटातील खेळामधील फक्त प्रथम क्रमांकाचे खेळाडू पूढील स्पर्धेकरिता (राज्यस्तरापर्यंत) पात्र ठरतील.
१२. शालेय क्रीडा स्पर्धा त्या त्या खेळाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय एकविध क्रीडा संघटनांच्या नियमानुसार घेण्यात येतील. स्थळ व कालपरतचे खेळामधील नियमांमध्ये शिथिलता देण्याचे सर्व अधिकार आयोजन समितीला राहतील.
१३. स्पर्धेकरिता आवश्यक क्रीडा साहित्य, संरक्षित साधने, गणवेश, बुट इत्यादी त्या त्या संघ/खेळाडूंचे राहिल.
१४. वजनी गटात ज्या गटात खेळाडू प्राथमिक स्वरूपात सहभागी होईल त्याच गटात त्यास पूढील प्रत्येक स्तरावर सहभागी होता येईल. स्पर्धे दरम्यान कालावधीत खेळाडूच्या वजनगटात वाढ व घट झाल्यास त्या त्या वयोगटाचा लाभ मिळणार नाही.

१५. शालेय व इतर क्रीडा स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूंनी स्वतःच्या जबाबदारीवर सहभाग घ्यावा. स्पर्धा दरम्यान कोणत्याही कारणास्तव खेळाडूस दुखापत/इजा झाल्यास अथवा दूर्घटना झाल्यास त्यास संयोजन समिती/जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जबाबदार राहणार नाही.
१६. शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजन करित असताना जिल्हा, विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी बाहेरून आलेल्या खेळाडूंची भोजन व निवास व्यवस्था संबंधित शाळा/महाविद्यालयाने स्वतः करावयाची आहे.
१७. शालेय व इतर क्रीडा स्पर्धेसाठी तालुका स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत जाण्या-येण्याठी लागणारा प्रवास खर्च हा स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या शाळा/महाविद्यालयाने स्वतः करावयाचा आहे. सदर खर्च शाळेस मिळणा-या वेतनेतर अनुदानातून करावयाचा आहे.
१८. स्पर्धेच्या प्रत्येक स्तरावर सहभागी होत असताना खेळाडूने स्वतःजवळ विहित नमुण्यातील ऑनलाईन ओळखपत्र मुख्याध्यापक/प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांच्या सही शिक्क्यानिशी असणे बंधनकारक राहिल.
१९. जिल्हास्तरापासून पूढील स्तरावर सहभागी होत असताना ओळखपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रति स्वाक्षरी असणे बंधनकारक राहिल व स्वाक्षरी घेण्याची जबाबदारी संबंधित शाळा/महाविद्यालयाची राहिल.
२०. शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील गटातील खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
२१. स्पर्धेदरम्यान वेळोवेळी आवश्यकतेनुसार आयोजक, सामनाधिकारी यांना पात्रता प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहिल.
- २२. संघ / खेळाडू यांच्याविरुद्ध दंडात्मक कार्यवाही :**
१. विविध स्तरावर आयोजित करण्यात येणा-या स्पर्धेमध्ये खोटी जन्मतारीख नमूद करून खालच्या गटात खेळविणे.
 २. खोटे ओळखपत्र, रहिवासी दाखला इ.
 ३. दुस-या खेळाडूच्या नावावर अन्य खेळाडू खेळविणे.
 ४. शाळा/महाविद्यालय/संस्थेबाहेरील खेळाडू खेळविणे.
- उपरोक्त बाबीनुसार फसवणूक करणा-या संघ/खेळाडूंना स्पर्धेमधून बाद ठरविण्यात येईल. तसेच प्राथमिक चौकशीमध्ये फसवणूक केल्याचे सिध्द झाल्यास संबंधित शाळा/महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य/क्रीडा शिक्षक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल किंवा शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रचलित दंड संहितेनुसार पात्र ठरणारी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
- दंडाची रक्कम :** जिल्हास्तर रुपये १०००/-, विभागस्तर रुपये २०००/-, राज्यस्तर रुपये ५०००/-
२३. तक्रार निवारण :
१. स्पर्धेच्यावेळी संघव्यवस्थापक, मार्गदर्शक, संघनायक यांना स्पर्धेमधील सहभागी संघ/खेळाडू विरुद्ध तक्रार करावयाची झाल्यास त्याने ती तक्रार लेखी स्वरूपात सामना सुरु असताना अथवा सामना संपल्यानंतर ३० मिनिटांच्या आत ना-परतावा तक्रार शुल्कासह आयोजकांकडे सादर करावी.
 २. तक्रार नोंदविल्यानंतर तक्रारीबाबतचे पुरावे तक्रारदाराने १ (एक) तासाच्या आत सादर करणे बंधनकारक राहिल अन्वथा तक्रार फेटाळण्यात येईल.

३. तक्रार शुल्क रुपये १०००/- सर्वच स्तरावर घेण्यात येईल. त्याची पावती संयोजकाने तक्रारदारास देऊन जिल्हा क्रीडा परिषदेस सदर शुल्क जमा करावे.
४. पंच व तांत्रिक सदस्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणतीही तक्रार नोंदवून घेतली जाणार नाही.
५. तक्रार निवारण समितीने दिलेला निर्णय हा अंतिम राहिल व तो सर्वांना बंधनकारक राहिल.
६. तक्रारदाराने फक्त पात्रता प्रमाणपत्रामध्ये नोंदविलेल्या बाबींवरच तक्रार आक्षेप नोंदविण्यात यावेत.
७. तक्रार निवार समितीचे स्वरूप त्रिसदस्यांचे राहिल. क्रीडा स्पर्धा आयोजनाची जबाबदारी असलेल्या संयोजकांनी त्या त्या स्तरावरील खालील पैकी तीन सदस्यांची नियुक्ती करावी.

तालुकास्तरावर : १. गटशिक्षणाधिकारी २. तालुका क्रीडा अधिकारी/क्रीडा अधिकारी ३. एकविध खेळ जिल्हा संघटना प्रतिनिधी ४. क्रीडा मार्गदर्शक ५. त्या खेळातील तज्ञ अनुभवी क्रीडा शिक्षक

जिल्हास्तरावर : १. जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा त्यांनी नियुक्त केलेला क्रीडा अधिकारी २. संबंधित खेळाचे पुरस्कार्थी/राष्ट्रीय/राज्यस्तर खेळाडू ३. एकविध खेळ जिल्हा संघटना प्रतिनिधी ४. क्रीडा मार्गदर्शक ५. त्या खेळातील तज्ञ अनुभवी क्रीडा शिक्षक

विभागस्तरावर : १. विभागीय उपसंचालक किंवा त्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी २. जिल्हा क्रीडा अधिकारी ३. एकविध खेळ जिल्हा संघटना प्रतिनिधी ४. क्रीडा मार्गदर्शक ५. त्या खेळातील तज्ञ अनुभवी क्रीडा शिक्षक ६. संबंधित खेळाचे पुरस्कार्थी/राष्ट्रीय/राज्यस्तर खेळाडू

राज्यस्तरावर : १. विभागीय उपसंचालक किंवा त्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी २. जिल्हा क्रीडा अधिकारी ३. एकविध खेळ जिल्हा संघटना प्रतिनिधी ४. क्रीडा मार्गदर्शक ५. त्या खेळातील तज्ञ अनुभवी क्रीडा शिक्षक ६. संबंधित खेळाचे पुरस्कार्थी/राष्ट्रीय/राज्यस्तर खेळाडू

२४. स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या सर्व संघ/खेळाडू सोबत शाळेचे क्रीडा शिक्षक व मुलींच्या संघासोबत महिला क्रीडा शिक्षक असणे आवश्यक आहे.
२५. विजयी संघ/खेळाडूंना पूढील स्तरावर सहभागी होणे बंधनकारक आहे. अपरिहार्य कारणास्तव पूढील स्तरावर सहभागी होणे शक्य नसल्यास स्पर्धेच्या नियोजित तारखेपूर्वी किमान दोन दिवस आधी या कार्यालयास सहभागी न होण्याच्या कारणांसह लेख कळवावे.
२६. स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची मैदानावर, मैदानाबाहेर व स्पर्धा परिसरामध्ये वर्तणूक चांगली असणे आवश्यक आहे. बेशिस्त खेळाडू/संघास दंडात्मक कार्यवाही करून, पूढील स्तरावर भाग घेण्यास संधी दिली जाणार नाही.
२७. शालेय स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू हा शाळेचा/संस्थेचा नियमित विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
२८. काही तांत्रिक अडचणीमुळे स्पर्धेच्या कार्यक्रमात, स्पर्धेच्या जागेत बदल करण्याचे सर्व अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी/जिल्हा क्रीडा परिषदेने राखून ठेवलेले आहेत.
२९. क्रीडा स्पर्धेच्या सुलभ आयोजनासाठी सर्व संघ/खेळाडूंनी स्पर्धा कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार वेळेपूर्वी अर्धा तास आपली उपस्थिती नोंदवावी.
३०. सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक/शिक्षिका, संघ व्यवस्थापक यांना ही नियमावली लागू राहिल.



जिल्हास्तरीय, विभाग व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा
कामकाज वाटप सन २०२४-२५

अ.क्र.	श्रीम. अंकिता मयेकर तालुका क्रीडा अधिकारी	श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी	श्रीम. मनिषा मानकर क्रीडा मार्गदर्शक	श्री. संदिप वांजळे क्रीडा मार्गदर्शक
१	कॅरम	आर्चरी	अॅथलेटिक्स	बास्केटबॉल
२	बुद्धिबळ	बॅडमिंटन	बेसबॉल	क्रिकेट
३	जिम्नॅस्टिक	बॉल बॅडमिंटन	डॉजबॉल	हॉकी
४	लॉन टेनिस	सायकलिंग	तलवारबाजी	कबड्डी
५	शिकई मार्शल आर्ट	हॅडबॉल	फुटबॉल	किक बॉक्सिंग
६	टेबल टेनिस	शूटिंगबॉल	ज्युदो	नेहरू हॉकी
७	जलतरण व वॉटरपोलो	योगासन	खो-खो	नेटबॉल
८	-----	रग्बी	रायफल शूटिंग	रोलबॉल
९	-----	मॉडर्न पेंटॅथलॉन	सॉफ्टबॉल	कुस्ती
१०	-----	सेपक टकरा	तायक्वांदो	आट्या- पाट्या
११	-----	सॉफ्ट टेनिस	स्क्वॅश	वुशू
१२	-----	टेनिसक्वाइट	मल्लखांब	बॉक्सिंग
१३	-----	वेटलिफ्टिंग	कराटे	व्हॉलीबॉल
१४	-----	सुब्रतो मुखर्जी फुटबॉल	-----	रोलर स्केटिंग व रोलर हॉकी
१५	-----	थ्रोबॉल	-----	-----
संपर्क	९१५८०३५२७६	८८५६०९३६०८	७०२०५५५३२९	९८५०९५४२३७

तालुकास्तरापासून आयोजित केले जाणारे खेळ

अ.क्र.	खेळ	अ.क्र.	खेळ	अ.क्र.	खेळ
१.	भैदानीस्पर्धा	३.	कबड्डी	५.	खो — खो
२.	व्हॉलीबॉल	४.	बुद्धिबळ	६.	कुस्ती

सन २०२३-२४ मध्ये तालुका क्रीडा स्पर्धा समन्वयक म्हणुन काम केल्याबद्दल

हार्दिक अभिनंदन !!

अ.क्र.	तालुका	क्रीडा स्पर्धा समन्वयक	संपर्क क्रमांक	कार्यालयीन अधिकारी
१.	अलिबाग	श्री बी डी गायकवाड	९९७०७६२९९९	श्रीम. अंकिता मयेकर तालुका क्रीडा अधिकारी मो.क्र. ९९५८०३५२७६
२.	सुधागड	श्री संभाजी ढोपे	९२२६०५५१५	
३.	रोहा	श्री रविंद्र कान्हेकर	९०७५५०८५९२	
४.	पेण	श्री किरण सांवत	८४४६७३३७६०	श्री सचिन निकम, क्रीडा अधिकारी मो.क्र. ८८५६०९३६०८
५.	मुरुड	श्री महेश पाटील	९२७०९१००९४	
६.	तळा	श्री अरुण खुळपे	९२७२९२६७०९	
७.	माणगावं	श्री सुरेश वाढवळ श्री संजय गमरे	९०२८५५६९३० ८०८७४६६५७४	
८.	उरण	श्री मनोहर टेमकर	९८७०६९८५५३	श्रीम. मनिषा मानकर क्रीडा मार्गदर्शक मो.क्र. ७०२०५५५३२९
९.	पनवेल	श्री प्रविण खुटारकर	९७७३५२५७७७	
१०.	कर्जत	श्री किशोर पाटील	८९२८३५७३५६	
११.	खालापूर	श्री जगदीश मरागजे	९२७००८७७७८	
१२.	म्हसळा	श्री जाकीर हलसंगी	८३९०९६९८२२	श्री. संदिप वांजळे क्रीडा मार्गदर्शक मो.क्र. ९८५०९५४२३७
१३.	श्रीवर्धन	श्री विजय मर्चंदे	९२७२२४८०६५	
१४.	महाड	श्री समीर गाडगीळ श्री ज्ञानदेव साळवे	९८२२६६६५६७ ९४२०९५७७५७	
१५.	पोलादपुर	श्री किसन सुरवसे श्री आर वाय जाधव	८३९०६३२००९ ८०८७४५९२९६	

कबड्डी खेळाचे वजन गट व क्रीडांगणाची मापे

अ.क्र.	वयोगट	क्रीडांगणाचे क्षेत्रफळ	वजनगट
१.	१४ वर्षाखालील मुले	११ मी X ८ मी	५१ किलो खालील
२.	१४ वर्षाखालील मुली	११ मी X ८ मी	४८ किलो खालील
३.	१७ वर्षाखालील मुले	१२ मी X ८ मी	५५ किलो खालील
४.	१७ वर्षाखालील मुली	१२ मी X ८ मी	५५ किलो खालील
५.	१९ वर्षाखालील मुले	१३ मी X १० मी	७० किलो खालील
६.	१९ वर्षाखालील मुली	१२ मी X ८ मी	६५ किलो खालील

कुस्ती वजनगट फ्रिस्टाईल व ग्रीकोरोमन

१४ वर्षाखालील		१७ वर्षाखालील		१९ वर्षाखालील		
मुले	मुली	मुले फ्री व ग्रीको	मुली	मुले फ्रिस्टाईल	मुली	मुले ग्रीको
३५ कि. खालील	३० कि. खालील	४१ ते ४५ किलो	३६ ते ४० किलो	५७ कि. खालील	५० कि. खालील	५५ कि. खालील
३८ कि. खालील	३३ कि. खालील	४८ कि. खालील	४३ कि. खालील	६१ कि. खालील	५३ कि. खालील	६० कि. खालील
४१ कि. खालील	३६ कि. खालील	५१ कि. खालील	४६ कि. खालील	६५ कि. खालील	५५ कि. खालील	६३ कि. खालील
४४ कि. खालील	३९ कि. खालील	५५ कि. खालील	४९ कि. खालील	७० कि. खालील	५७ कि. खालील	६७ कि. खालील
४८ कि. खालील	४२ कि. खालील	६० कि. खालील	५३ कि. खालील	७४ कि. खालील	५९ कि. खालील	७२ कि. खालील
५२ कि. खालील	४६ कि. खालील	६५ कि. खालील	५७ कि. खालील	७९ कि. खालील	६२ कि. खालील	७७ कि. खालील
५७ कि. खालील	५० कि. खालील	७१ कि. खालील	६१ कि. खालील	८६ कि. खालील	६५ कि. खालील	८२ कि. खालील
६२ कि. खालील	५४ कि. खालील	८० कि. खालील	६५ कि. खालील	९२ कि. खालील	६८ कि. खालील	८७ कि. खालील
६८ कि. खालील	५८ कि. खालील	९२ कि. खालील	६९ कि. खालील	९७ कि. खालील	७२ कि. खालील	९७ कि. खालील
७५ कि. खालील	६२ कि. खालील	११० कि. खालील	७३ कि. खालील	१२५ कि. खालील	७६ कि. खालील	१३० कि. खालील

मैदानी स्पर्धेतील बाबी

वयोगट	धावणे	हर्डल्स	उडी	फेकी	चालणे
१४ वर्षाखालील मुले व मुली	१०० मी. २०० मी. ४०० मी. ६०० मी. ४ x १०० मी. रीले	८० मी. हर्डल्स (उंची ७६.२ से.मी.)	उंच उडी लांब उडी	गोळा फेक (४ कि. ग्रॅ.) मुले गोळा फेक (३ कि. ग्रॅ.) मुली थाळीफेक (१ कि.ग्रॅ.)	-----
१७ वर्षाखालील मुले	१०० मी. २०० मी. ४०० मी. ८०० मी. १५०० मी. ३००० मी. ४ x १०० मी. रीले ४ x ४०० मी. रीले	१०० मी. हर्डल्स (उंची ०.९१४ से.मी.) ४०० मी. हर्डल्स (उंची ०.८३८ से.मी.)	उंच उडी लांब उडी बांबु उडी तिहेरी उडी	गोळा फेक (५ कि. ग्रॅ.) थाळीफेक (१.५ कि.ग्रॅ.) भाला फेक (७०० ग्रॅम) हातोडा फेक (५ कि. ग्रॅ)	५ कि. मी. चालणे
१७ वर्षाखालील मुली	१०० मी. २०० मी. ४०० मी. ८०० मी. १५०० मी. ३००० मी. ४ x १०० मी. रीले ४ x ४०० मी. रीले	१०० मी. हर्डल्स (उंची ०.७६२ से.मी.) ४०० मी. हर्डल्स (उंची ०.७६२ से.मी.)	उंच उडी लांब उडी बांबु उडी तिहेरी उडी	गोळा फेक (३ कि. ग्रॅ.) थाळीफेक (१ कि.ग्रॅ.) भाला फेक (५०० ग्रॅम) हातोडा फेक (३ कि. ग्रॅ)	३ कि. मी. चालणे
१९ वर्षाखालील मुले	१०० मी. २०० मी. ४०० मी. ८०० मी. १५०० मी. ३००० मी. ४ x १०० मी. रीले ४ x ४०० मी. रीले क्रॉसकंट्री ६ कि.मी.	११० मी. हर्डल्स (उंची ०.९१४ से.मी.) ४०० मी. हर्डल्स (उंची ०.८३८ से.मी.)	उंच उडी लांब उडी बांबु उडी तिहेरी उडी	गोळा फेक (५ कि. ग्रॅ.) थाळीफेक (१.५ कि.ग्रॅ.) भाला फेक (७०० ग्रॅम) हातोडा फेक (५ कि. ग्रॅ)	५ कि. मी. चालणे
१९ वर्षाखालील मुली	१०० मी. २०० मी. ४०० मी. ८०० मी. १५०० मी. ३००० मी. ४ x १०० मी. रीले ४ x ४०० मी. रीले क्रॉसकंट्री ३ कि.मी.	१०० मी. हर्डल्स (उंची ०.७६२ से.मी.) ४०० मी. हर्डल्स (उंची ०.७६२ से.मी.)	उंच उडी लांब उडी बांबु उडी तिहेरी उडी	गोळा फेक (३ कि. ग्रॅ.) थाळीफेक (१ कि.ग्रॅ.) भाला फेक (५०० ग्रॅम) हातोडा फेक (३ कि. ग्रॅ)	३ कि. मी. चालणे

खेळ	क्र.	ग्रुप प्रकार	वयोगट १४,१७,१९ वर्ष मुले व मुली					
योगासन	१.	ग्रुप - ए	पश्चिमोतानासन	धनुरासन	सर्वांगासन	मत्स्यासन	पूर्णमच्छद्रासन	उस्तानपादासन
	२.	ग्रुप - बी	चक्रासन	गर्भासन	कुक्कुटासन	बकासन	भुमासन	पूर्णशलभासन
	३.	ग्रुप - सी	व्याघ्रासन	उर्ध्वकुक्कुटासन	संख्यासन	उत्थितपादासन	टिटिभासन	शिर्षासन
वेळ								
१.	ग्रुप - ए	१४ वर्ष : १.५ मिनिट (दिड मिनिट)		१७ वर्ष : २.५ मिनिट (अडीच मिनिट)		१९ वर्ष : ३.५ मिनिट (अडीच मिनिट)		
२.	ग्रुप - बी	१४ वर्ष : २० सेकंद		१७ वर्ष : ३० सेकंद		१९ वर्ष : ३० सेकंद		
३.	ग्रुप - सी	१४ वर्ष : २० सेकंद		१७ वर्ष : ३० सेकंद		१९ वर्ष : ३० सेकंद		
सिलॅबस व्यतिरिक्त कोणतेही दोन आसने करावयाची आहेत लागणारी वेळ								
१४ वर्ष : २० सेकंद			१७ वर्ष : ३० सेकंद			१९ वर्ष : ३० सेकंद		

खेळ	वयोगट	बाब
आर्चरी इंडियन	१४ वर्ष मुले व मुली	२० मीटर, ३० मीटर
	१७ वर्ष मुले व मुली	३० मीटर, ४० मीटर
	१९ वर्ष मुले व मुली	३० मीटर, ४० मीटर
रिकर्व्ह	१४ वर्ष मुले व मुली	३० मीटर, ४० मीटर, ५० मीटर, ६० मीटर
	१७ वर्ष मुले व मुली	३० मीटर, ५० मीटर, ६० मीटर, ७० मीटर
	१९ वर्ष मुले व मुली	३० मीटर, ५० मीटर, ६० मीटर, ७० मीटर
कम्पाऊड	१४ वर्ष मुले व मुली	५० मीटर
	१७ वर्ष मुले व मुली	५० मीटर
	१९ वर्ष मुले व मुली	५० मीटर

खेळ	क्र.	वयोगट	स्पर्धाबाब
स्केटिंग	१.	११ वर्ष मुले	इनलाईनरिंग-३, रिंग-४, रिंग-५, रोडरेस-२, क्वार्डरिंग-१, रिंग-२, रिक-२ ए, रिकरेस -१
	२.	११ वर्ष मुली	इनलाईनरिंग-३, रिंग-४, रिंग-५, रोडरेस-२, क्वार्डरिंग-१, रिंग-२, रिक-२ ए, रिकरेस -१
	३.	१४ वर्ष मुले	इनलाईनरिंग-३, रिंग-४, रिंग-५, रोडरेस-२, क्वार्डरिंग-१, रिंग-२, रिक-२ ए, रिकरेस -१
	४.	१४ वर्ष मुली	इनलाईनरिंग-३, रिंग-४, रिंग-५, रोडरेस-२, क्वार्डरिंग-१, रिंग-२, रिक-२ ए, रिकरेस -१
	५.	१७ वर्ष मुले	इनलाईनरिंग-३, रिंग-४, रिंग-५, रोडरेस-२, क्वार्डरिंग-१, रिंग-२, रिक-२ ए, रिकरेस -१
	६.	१७ वर्ष मुली	इनलाईनरिंग-३, रिंग-४, रिंग-५, रोडरेस-२, क्वार्डरिंग-१, रिंग-२, रिक-२ ए, रिकरेस -१
	७.	१९ वर्ष मुले	इनलाईनरिंग-३, रिंग-४, रिंग-५, रोडरेस-२, क्वार्डरिंग-१, रिंग-२, रिक-२ ए, रिकरेस -१
	८.	१९ वर्ष मुली	इनलाईनरिंग-३, रिंग-४, रिंग-५, रोडरेस-२, क्वार्डरिंग-१, रिंग-२, रिक-२ ए, रिकरेस -१

खेळ	क्र.	वयोगट	स्पर्धाबाब
जिम्नॅस्टीक	१.	१४ वर्ष मुले	आर्टिस्टीक (टिम) :- फ्लोअर एक्सरसाईज, पामेलहॉर्स, रोमनरिंग, टेबलवॉल्ट, पॅरललबॉर, हॉरीझोन्टलबार, ऑलराऊंड
	२.	१४ वर्ष मुली	आर्टिस्टीक (टिम) :- फ्लोअर एक्सरसाईज, टेबलवॉल्ट, आलराऊंड, बॅलन्ससॉंग बीम, अनइव्हनबार, रिदमीक (टिम) :- ऑलराऊंड, रोप, हुप, बॉल, क्लब
	३.	१७ वर्ष मुले	आर्टिस्टीक (टिम) :- फ्लोअर एक्सरसाईज, पामेलहॉर्स, रोमनरिंग, टेबलवॉल्ट, पॅरललबॉर, हॉरीझोन्टलबार, ऑलराऊंड
	४.	१७ वर्ष मुली	आर्टिस्टीक (टिम) :- फ्लोअर एक्सरसाईज, टेबलवॉल्ट, आलराऊंड, बॅलन्ससॉंग बीम, अनइव्हनबार, रिदमीक (टिम) :- ऑलराऊंड, रोप, हुप, बॉल, क्लब
	५.	१९ वर्ष मुले	आर्टिस्टीक (टिम) :- फ्लोअर एक्सरसाईज, पामेलहॉर्स, रोमनरिंग, टेबलवॉल्ट, पॅरललबॉर, हॉरीझोन्टलबार, ऑलराऊंड, ऍक्रोबॅटीक्स (टिम) :- मिक्सपेअर
	६.	१९ वर्ष मुली	आर्टिस्टीक (टिम) :- फ्लोअर एक्सरसाईज, टेबलवॉल्ट, आलराऊंड, बॅलन्ससॉंग बीम, अनइव्हनबार, रिदमीक (टिम) :- ऑलराऊंड, रोप, हुप, बॉल, क्लब, ऍक्रोबॅटीक्स (टिम) :- मिक्सपेअर

विविध वयोगटनुसार खेळ वजगनट बाबींचा तपशील

खेळ	वयोगट	बाब
ज्यूदो	१४ वर्ष मुले:	-२५ किलो, -३० किलो, -३५ किलो, -४० किलो, -४५ किलो, -५० किलो +५० किलो
	१४ वर्ष मुली:	-२३ किलो, -२७ किलो, -३२ किलो, -३६ किलो, -४० किलो, -४४ किलो +४४ किलो
	१७ वर्ष मुले:	-४० किलो, -४५ किलो, -५० किलो, -५५ किलो, -६० किलो, -६६ किलो -७३ किलो, -८१ किलो, -९० किलो, +९० किलो
	१७ वर्ष मुली:	-४० किलो, -३६ किलो, -४४ किलो, -४८ किलो, -५२ किलो, -५७ किलो -६३ किलो, -७० किलो, +७० किलो
	१९ वर्ष मुले:	-४० किलो, -४५ किलो, -५० किलो, -५५ किलो, -६० किलो, -६६ किलो -७३ किलो, -८१ किलो, -९० किलो, +९० किलो
	१९ वर्ष मुली:	-४० किलो, -३६ किलो, -४४ किलो, -४८ किलो, -५२ किलो, -५७ किलो -६३ किलो, -७० किलो, +७० किलो
सिकई मार्शल आर्ट	१४ वर्षाखालील मुली	२७ किलो खालील -२७ ते ३१ किलो- ३१ ते ३५ किलो -३५ ते ३९ किलो - ३९ ते ४३ किलो - ४३ ते ४७ किलो - ४७ किलो वरील - के-१ - एरो सिकाई
	१४ वर्षाखालील मुले	२९ किलो खालील - २९ ते ३३ किलो - ३३ ते ३७ किलो - ३७ ते ४१ किलो - ४१ ते ४५ किलो - ४५ ते ४९ किलो - ४९ किलो वरील - के-१ - एरो सिकाई
	१७ वर्षाखालील मुली	३६ किलो खालील - ३६ ते ४० किलो - ४० ते ४४ किलो - ४४ ते ४८ किलो - ४८ ते ५२ किलो - ५२ ते ५६ किलो - ५६ किलो वरील - के-१ - के-२ - एरो सिकाई
	१७ वर्षाखालील मुले	४० किलो खालील - ४० ते ४४ किलो - ४४ ते ४८ किलो - ४८ ते ५२ किलो ५२ ते ५६ किलो - ५६ ते ६० किलो - ६० किलो वरील - के-१ - के-२ - एरो सिकाई
	१९ वर्षाखालील मुली	४२ किलो खालील - ४२ ते ४६ किलो - ४६ ते ५० किलो - ५० ते ५४ किलो ५४ ते ५८ किलो - ५८ ते ६२ किलो - ६२ किलो वरील - के-१ - के-२ - एरो सिकाई
	१९ वर्षाखालील मुले	४६ किलो खालील - ४६ ते ५० किलो - ५० ते ५४ किलो - ५४ ते ५८ किलो ५८ ते ६२ किलो - ६२ ते ६६ किलो - ६६ किलो वरील - के-१ - के-२ - एरो सिकाई
किक बॉक्सिंग	१४ वर्ष मुले:	-२४ किलो, -२८ किलो, -३२ किलो, -३७ किलो, -४२ किलो, -४७ किलो -५२ किलो, -५७ किलो, -६३ किलो, +६३ किलो,
	१४ वर्ष मुली:	-२४ किलो, -२८ किलो, -३२ किलो, -३७ किलो, -४६ किलो, -४२ किलो, -४७ किलो, -५० किलो,

खेळ	वयोगट	बाब
बॉक्सिंग	१४ वर्ष मुले:	२८-३० किलो, ३०-३२ किलो, ३२-३४ किलो, ३४-३६ किलो, ३६-३८ किलो, ३८-४० किलो, ४०-४२ किलो, ४२-४४ किलो, ४४-४६ किलो, ४६-४८ किलो, ४८-५० किलो,
	१७ वर्ष मुले:	-४६ किलो, ४६-४८ किलो, ४८-५० किलो, ५०-५२ किलो, ५२-५४ किलो, ५४-५७ किलो, ५७-६० किलो, ६०-६३ किलो, ६३-६६ किलो, ६६-७० किलो, ७०-७५ किलो, ७५-८० किलो, +८० किलो
	१७ वर्ष मुली:	-४२ किलो, ४२-४४ किलो, ४४-४६ किलो, ४६-४८ किलो, ४८-५० किलो ५०-५२ किलो, ५२-५४ किलो, ५४-५७ किलो, ५७-६० किलो, ६०-६३ किलो, ६३-६६ किलो, ६६-७० किलो, ७०-७५ किलो, ७५-८० किलो, +८० किलो,
	१९ वर्ष मुले:	-४६ किलो, ४६-४९ किलो, ४९-५२ किलो, ५२-५६ किलो, ५६-६० किलो, ६०-६४ किलो, ६४-६९ किलो, ६९-७५ किलो, ७५-८१ किलो, ८१-९१ किलो, +९१ किलो,
	१९ वर्ष मुली:	-४५ किलो, ४५-४८ किलो, ४८-५१ किलो, ५१-५४ किलो, ५४-५७ किलो, ५७-६० किलो, ६०-६४ किलो, ६४-६६ किलो, ६६-६९ किलो, ६९-७५ किलो, ७५-८१ किलो +८१ किलो,
वुशू	१७ वर्ष मुले:	-४० किलो, -४५ किलो, -४८ किलो, -५२ किलो, -५६ किलो, -६० किलो -६५ किलो, -७० किलो, -७५ किलो, -८० किलो, -८५ किलो
	१७ वर्ष मुली:	-३६ किलो, -४० किलो, -४५ किलो, -४८ किलो, -५२ किलो, -५६ किलो -६० किलो, -६५ किलो, -७० किलो
	१९ वर्ष मुले:	-४० किलो, -४५ किलो, -४८ किलो, -५२ किलो, -५६ किलो, -६० किलो -६५ किलो, -७० किलो, -७५ किलो, -८० किलो, -८५ किलो
	१९ वर्ष मुली:	-३६ किलो, -४० किलो, -४५ किलो, -४८ किलो, -५२ किलो, -५६ किलो -६० किलो, -६५ किलो, +६५ किलो
वेटलिफ्टिंग	१७ वर्ष मुले:	-५० किलो, ५०-५६ किलो, ५६-६२ किलो, ६२-६९ किलो, ६९-७७ किलो ७७-८५ किलो, ८५-९४ किलो, +९४ किलो
	१७ वर्ष मुली:	-४४ किलो, ४४-४८ किलो, ४८-५३ किलो, ५८-६३ किलो, ६३-६९ किलो ५३-५८ किलो, ६९-७५ किलो, +७५ किलो
	१९ वर्ष मुले:	-५० किलो, ५०-५६ किलो, ५६-६२ किलो, ६२-६९ किलो, ६९-७७ किलो ७७-८५ किलो, ८५-९४ किलो, ९४-१०५ किलो, +१०५ किलो
	१९ वर्ष मुली:	-४४ किलो, ४४-४८ किलो, ४८-५३ किलो, ५८-६३ किलो, ६३-६९ किलो ५३-५८ किलो, ६९-७५ किलो, +७५ किलो

तायक्रांदो	१४ वर्ष मुले:	-१८ किलो, १८-२१ किलो, २१-२३ किलो, २३-२५ किलो, २५-२७ किलो २७-२९ किलो, २९-३२ किलो, ३२-३५ किलो, ३५-३८ किलो, ३८-४१ किलो, +४१ किलो
	१४ वर्ष मुली:	-१६ किलो, १६-१८ किलो, १८-२० किलो, २०-२२ किलो, २२-२४ किलो, २४-२६ किलो, २६-२९ किलो, २९-३२ किलो, ३२-३५ किलो, ३५-३८ किलो, +३८ किलो
	१७ वर्ष मुले:	-३५ किलो, ३५-३८ किलो, ३८-४१ किलो, ४१-४५ किलो, ४५-४८ किलो ५१-५५ किलो, ५५-५९ किलो, ५९-६३ किलो, ६३-६८ किलो, ६८-७३ किलो ७३-७८ किलो, +७८ किलो
	१७ वर्ष मुली:	-३२ किलो, ३२-३५ किलो, ३५-३८ किलो, ३८-४२ किलो, ४२-४४ किलो ४४-४६ किलो, ४६-४९ किलो, ४९-५२ किलो, ५२-५५ किलो, ५५-५९ किलो ५९-६३ किलो, ६३-६८ किलो, +६८ किलो
	१९ वर्ष मुले:	४१-४५ किलो, ४५-४८ किलो, ४८-५१ किलो, ५१-५५ किलो, ५५-५९ किलो ५९-६३ किलो, ६३-६८ किलो, ६८-७३ किलो, ७३-७८ किलो, + ७८ किलो
	१९ वर्ष मुली:	-४० किलो, ४०-४२ किलो, ४२-४४ किलो, ४४-४६ किलो, ४६-४९ किलो ४९-५२ किलो, ५२-५५ किलो, ५५-५९ किलो, ५९-६३ किलो, ६३-६८ किलो +६८ किलो
बोवीनाम	१९ वर्ष मुले:	-३५ किलो, ३५-४० किलो, ४०-४५ किलो, ४५-५० किलो, ५०-५५ किलो ५५-६० किलो, ६०-६५ किलो, ६५-७० किलो, ७०-७५ किलो, +७५ किलो
	१९ वर्ष मुली:	-३२ किलो, ३२-३६ किलो, ३६-४० किलो, ४०-४४ किलो, ४४-४८ किलो, ४८-५२ किलो, ५२-५६ किलो, ५६-६० किलो, ६०-६५ किलो, +६५ किलो
युनिफाईट	१४ वर्ष मुले:	-२० किलो, २१-२३ किलो, २४-२६ किलो, २७-२९ किलो, ३०-३२ किलो ३३-३५ किलो, ३६-३८ किलो, ३९-४१ किलो, ४२-४४ किलो, +४५ किलो
	१४ वर्ष मुली:	-२० किलो, २१-२३ किलो, २४-२६ किलो, २७-२९ किलो, ३०-३२ किलो ३३-३५ किलो, ३६-३८ किलो, ३९-४१ किलो, ४२-४४ किलो, +४५ किलो
	१७ वर्ष मुले:	-३३ किलो, ३४-३६ किलो, ३७-३९ किलो, ४०-४२ किलो, ४३-४५ किलो ४६-४८ किलो, ४९-५१ किलो, ५२-५४ किलो, ५५-५७ किलो, +५८ किलो
	१७ वर्ष मुली:	-३३ किलो, ३४-३६ किलो, ३७-३९ किलो, ४०-४२ किलो, ४३-४५ किलो ४६-४८ किलो, ४९-५१ किलो, ५२-५४ किलो, ५५-५७ किलो, +५८ किलो
	१९ वर्ष मुले:	-३८ किलो, ३९-४१ किलो, ४२-४४ किलो, ४५-४७ किलो, ४८-५० किलो ५१-५३ किलो, ५४-५६ किलो, ५७-५९ किलो, ६०-६२ किलो, +६३ किलो
	१९ वर्ष मुली:	-३८ किलो, ३९-४१ किलो, ४२-४४ किलो, ४५-४७ किलो, ४८-५० किलो ५१-५३ किलो, ५४-५६ किलो, ५७-५९ किलो, ६०-६२ किलो, +६३ किलो
थाय बॉक्सिंग	१७ वर्ष मुले:	-३६ किलो, ३६-४० किलो, ४०-४४ किलो, ४४-४८ किलो, ४८-५२ किलो ५२-५६ किलो, ५६-६० किलो, +६० किलो
	१७ वर्ष मुली:	-३२ किलो, ३२-३६ किलो, ३६-४० किलो, ४०-४४ किलो, ४४-४८ किलो ४८-५२ किलो, ५२-५६ किलो, +५६ किलो
	१९ वर्ष मुले:	-४८ किलो, ४८-५१ किलो, ५१-५४ किलो, ५४-५७ किलो, ५७-६० किलो ६०-६४ किलो, ६४-६९ किलो, ६९-७५ किलो, ७५-८१ किलो
	१९ वर्ष मुली:	-४६ किलो, ४६-४८ किलो, ४८-५० किलो, ५०-५२ किलो, ५२-५४ किलो ५४-५७ किलो, ५७-६० किलो, ६०-६५ किलो, ६५-७० किलो

खेळ	वयोगट	बाब
अष्टेडू-आखाडा शिवकला	१४ वर्ष मुले:	-२४ किलो, २५-२९ किलो, ३०-३४ किलो, +३५ किलो
	१४ वर्ष मुली:	-२२ किलो, २३-२७ किलो, २८-३२ किलो, +३३ किलो
	१७ वर्ष मुले व मुली:	-३६ किलो, ३७-४० किलो, ४१-४५ किलो, +४६ किलो
	१९ वर्ष मुले:	-४० किलो, ४१-४५ किलो, ४६-५० किलो, ५१-५५ किलो, +५६ किलो
	१९ वर्ष मुली:	-३८ किलो, ३९-४३ किलो, ४४-४८ किलो, ४९-५३ किलो, +५४ किलो
अष्टेडू-आखाडा हस्तकला	१४ वर्ष मुले:	-२५ किलो, २६-३० किलो, +३१ किलो
	१४ वर्ष मुली:	-२२ किलो, २३-२७ किलो, + २८ किलो
	१७ वर्ष मुले व मुली:	-३६ किलो, ३७-४० किलो, ४१-४५ किलो, +४६ किलो
	१९ वर्ष मुले:	-४४ किलो, ४५-५० किलो, ५१-५६ किलो, ५७-६२ किलो, +६३ किलो
	१९ वर्ष मुली:	-४० किलो, ४१-४६ किलो, ४७-५२ किलो, ५३-५८ किलो, +५९ किलो
अष्टेडू-आखाडा पदसंतुलन	मुले व मुली	सर्व गट प्रत्येकी एक खेळाडू

खेळ	क्र.	वयोगट	स्पर्धाबाब
कराटे	१.	१४ वर्ष मुले	-२०, -२५, -३०, -३५, -४०, -४५, -५०, -५५, -६०, +६० किलो
	२.	१४ वर्ष मुली	-१८, -२२, -२४, -२६, -३०, -३४, -३८, -४२, -४६, -५०, +५० किलो
	३.	१७ वर्ष मुले	-३५, -४०, -४५, -५०, -५४, -५८, -६२, -६६, -७४, -७८, -८२, +८२ किलो
	४.	१७ वर्ष मुली	-३२, -३६, -४०, -४४, -४८, -५२, -५६, -६०, -६४, -६८, +६८ किलो
	५.	१९ वर्ष मुले	-३२, -३६, -४०, -४४, -४८, -५२, -५६, -६०, -६४, -६८, +६८ किलो
	६.	१९ वर्ष मुली	-२४, -२८, -३२, -३७, -४२, -४७, -५२, -५७, -६३, +६३ किलो



सन २०२४-२५ साठी शालेय व इतर क्रीडा स्पर्धासाठी
वयोगटनिहाय खेळ व खेळाडू संख्या दर्शविणारा तक्ता

अक्र	खेळ	शालेय वयोगट					
		१४ वर्षाखालील		१७ वर्षाखालील		१९ वर्षाखालील	
		मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
शासन अनुदानित खेळ							
१.	धनुर्विद्या	१२	१२	१२	१२	१२	१२
२.	मैदानी	२४	२४	४२	४२	४७	४७
३.	बॅडमिंटन	०५	०५	०५	०५	०५	०५
४.	बॉल बॅडमिंटन	१०	१०	१०	१०	१०	१०
५.	बेसबॉल	१६	१६	१६	१६	१६	१६
६.	बास्केटबॉल	१२	१२	१२	१२	१२	१२
७.	बॉक्सिंग	११	--	१३	१५	११	१२
८.	कॅरम	०६	०६	०६	०६	०६	०६
९.	बुध्दीबळ	०५	०५	०५	०५	०५	०५
१०.	क्रिकेट	१६	१६	१६	१६	१६	१६
११.	सायकलिंग रोडरेस	०४	०४	०४	०४	०४	०४
	सायकलिंग ट्रॅक	०४	०४	०४	०४	०४	०४
१२.	डॉजबॉल	--	--	१०	१०	१०	१०
१३.	तलवारबाजी	१२	१२	१२	१२	१२	१२
१४.	फूटबॉल	१८	१८	१८	१८	१८	१८
१५.	जिम्नॅस्टिक्स	०७	११	०७	११	०७	११
१६.	हॅण्डबॉल	१६	१६	१६	१६	१६	१६
१७.	हॉकी	१८	१८	१८	१८	१८	१८
१८.	ज्युदो	०७	०७	१०	०९	१०	०९
१९.	कबड्डी	१२	१२	१२	१२	१२	१२
२०.	खो-खो	१५	१५	१५	१५	१५	१५
२१.	लॉन-टेनिस	०५	०५	०५	०५	०५	०५
२२.	मल्लखांब	०५	०५	०५	०५	०५	०५
२३.	नेटबॉल	१२	१२	१२	१२	१२	१२

अक्र	खेळ	शालेय वयोगट					
		१४ वर्षाखालील		१७ वर्षाखालील		१९ वर्षाखालील	
		मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
२४.	रायफल शूटिंग	०९	०९	०९	०९	०९	०९
२५.	रोलबॉल	१२	१२	१२	१२	१२	१२
२६.	रोलर स्केटिंग	०६	०६	०६	०६	०६	०६
	रोलर स्केटिंग (११ वर्षे मुले : ०६ मुली : ०६)						
	रोलर हॉकी	--	--	--	--	१२	--
२७.	शूटिंगबॉल	--	--	१०	१०	१०	१०
२८.	सिकई मार्शल आर्ट	०९	०९	१०	१०	१०	१०
२९.	सॉफ्टबॉल	१६	१६	१६	१६	१६	१६
३०.	स्क्वॅश	०५	०५	०५	०५	०५	०५
३१.	जलतरण, डायव्हिंग	३९	४१	४५	४४	४४	४१
	वॉटरपोलो	--	--	--	--	१२	--
३२.	टेबल टेनिस	०५	०५	०५	०५	०५	०५
३३.	थ्रो-बॉल	१२	१२	१२	१२	१२	१२
३४.	व्हॉलीबॉल	१२	१२	१२	१२	१२	१२
३५.	वेटलिफ्टिंग	--	--	१०	१०	०९	१०
३६.	कुस्ती फ्री-स्टाईल	१०	१०	१०	१०	१०	१०
	कुस्ती ग्रीको रोमण	--	--	१०	--	१०	--
३७.	वुशू	--	--	११	०९	११	०९
३८.	योगासन	०७	०७	०७	०७	०७	०७
३९.	रग्बी	१२	१२	१२	१२	१२	१२
४०.	सेपक टकरा	०५	०५	०५	०५	०५	०५
४१.	मॉडर्न पेंटथलॉन	--	--	०४	०४	०४	०४
४२.	सॉफ्ट-टेनिस	०५	०५	०५	०५	०५	०५
४३.	टेनिक्वार्ट	०५	०५	०५	०५	०५	०५
४४.	आट्यापाट्या	१२	१२	१२	१२	१२	१२
४५.	सुब्रतो फूटबॉल	--	--	१६	१६	--	--
	सुब्रतो फूटबॉल (१५ वर्षाखालील मुले : १६)						
४६.	नेहरू हॉकी	--	--	१६	१६	--	--

अक्र	खेळ	शालेय वयोगट					
		१४ वर्षाखालील		१७ वर्षाखालील		१९ वर्षाखालील	
		मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
नेहरू हॉकी (१५ वर्षाखालील मुले : १६)							
४७.	तायक्वांदो	११	१०	१३	१३	१०	११
४८.	किक बॉक्सिंग	१०	०७	१०	०७	१०	०७
४९.	कराटे	११	११	१३	११	१३	११
एकविध खेळ संघटनांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने आयोजित करावयाचे खेळ							
५०.	आष्टे-डू-आखाडा	--	--	--	--	--	--
५१.	युनिफाईट	--	--	--	--	--	--
५२.	कुडो	--	--	--	--	--	--
५३.	स्पीडबॉल	--	--	--	--	--	--
५४.	टेंग-सु-डो	--	--	--	--	--	--
५५.	फिल्ड आर्चरी	--	--	--	--	--	--
५६.	मॉन्टेक्स बॉल क्रिकेट	--	--	--	--	--	--
५७.	मिनी गोल्फ	--	--	--	--	--	--
५८.	सुपर सेवन क्रिकेट	--	--	--	--	--	--
५९.	बेल्ट रेसलिंग	--	--	--	--	--	--
६०.	फ्लोअर बिल	--	--	--	--	--	--
६१.	थाय बॉक्सिंग	--	--	--	--	--	--
६२.	हाफकिडो बॉक्सिंग	--	--	--	--	--	--
६३.	रोप स्किपींग	--	--	--	--	--	--
६४.	सिलंबम	--	--	--	--	--	--
६५.	वुडबॉल	--	--	--	--	--	--
६६.	टेनिस व्हॉलीबॉल	--	--	--	--	--	--
६७.	थांगता मार्शल आर्ट	--	--	--	--	--	--
६८.	कुराश	--	--	--	--	--	--
६९.	लगोरी	--	--	--	--	--	--
७०.	रस्सीखेच	--	--	--	--	--	--
७१.	पॉवर लिफ्टिंग	--	--	--	--	--	--
७२.	बीच व्हॉलीबॉल	--	--	--	--	--	--

अक्र	खेळ	शालेय वयोगट					
		१४ वर्षाखालील		१७ वर्षाखालील		१९ वर्षाखालील	
		मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
७३.	टार्गेट बॉल	--	--	--	--	--	--
७४.	टेनिस क्रिकेट	--	--	--	--	--	--
७५.	जित-कुने-दो	--	--	--	--	--	--
७६.	फूटसाल	--	--	--	--	--	--
७७.	कार्फबॉल	--	--	--	--	--	--
७८.	टेबल सॉकर	--	--	--	--	--	--
७९.	हुप क्वॉन दो	--	--	--	--	--	--
८०.	युग मुन दो	--	--	--	--	--	--
८१.	वोवीनाम	--	--	--	--	--	--
८२.	ड्रॉप रो बॉल	--	--	--	--	--	--
८३.	ग्रेपलिंग	--	--	--	--	--	--
८४.	पेन्टॅक्यु	--	--	--	--	--	--
८५.	लंगडी	--	--	--	--	--	--
८६.	जंपरोप	--	--	--	--	--	--
८७.	स्पोर्ट्स डान्स	--	--	--	--	--	--
८८.	चॉकबॉल	--	--	--	--	--	--
८९.	चॉयक्वांदो	--	--	--	--	--	--
९०.	फूटबॉल टेनिस	--	--	--	--	--	--
९१.	बुडो	--	--	--	--	--	--
९२.	म्युजिकल चेअर	--	--	--	--	--	--
९३.	टेनिस बॉल क्रिकेट	--	--	--	--	--	--

- ❖ सर्व खेळाच्या स्पर्धा या संबंधित खेळाच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नियमानुसार होतील.
- ❖ विना अनुदानित खेळाच्या स्पर्धांचे आयोजन शासनाकडून प्राप्त होणा-या सूचनांनुसार व संबंधित खेळाच्या एकविध संघटनेमार्फत तसेच त्यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने केले जाईल.
- ❖ अनुदानित व विना-अनुदानित खेळ प्रकारांमध्ये शासनाकडून वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असते; असे बदल झाल्यास त्याबाबत अवगत करण्यात येईल.
- ❖ शासन सूचनानुसार संबंधित एकविध संघटनेने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.



क्रीडा विषयक विविध योजना

❖ जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणा-या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान :

शालेय विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होऊन, शालेय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थी खेळाडूंचा सहभाग वाढवा या दृष्टीने जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणा-या विविध खेळामधील प्राविण्यधारक शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान वितरित करण्यात येते.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ च्या शासन जिल्हास्तरावरील विविध खेळातील प्राविण्य प्राप्त शाळांचे एकत्रित गुणांनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या शाळांना खालील प्रमाणे प्रोत्साहनात्मक अनुदान वितरित करण्यात येते.

वयोगट	प्रथम क्रमांक	द्वितीय क्रमांक	तृतीय क्रमांक
१४ वर्षे मुले व मुली	१,००,०००/-	७५,०००/-	५०,०००/-
१७ वर्षे मुले व मुली	१,००,०००/-	७५,०००/-	५०,०००/-
१९ वर्षे मुले व मुली	१,००,०००/-	७५,०००/-	५०,०००/-

❖ शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी व प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शिष्यवृत्ती :

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन, महाराष्ट्र राज्याच्या प्रातिनिधीक संघातील खेळाडूंना भारतीय शालेय महासंघ, भारतीय प्राधिकरण द्वारा आयोजित होणा-या राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या कामगिरीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ०४ जुलै, २०१३ अन्वये प्रतिवर्षी खालील दराने शिष्यवृत्ती देण्यात येते.

प्राविण्य	शिष्यवृत्ती रक्कम	
	राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा	आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा
प्रथम	११,२५०/-	३०,०००/-
द्वितीय	८,९५०/-	२२,५००/-
तृतीय	६,७५०/-	१५,०००/-
सहभाग	३,७५०/-	११,२५०/-



❖ इ.१० वी व १२ वी परिक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण :

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २० डिसेंबर, २०१८ व शासन शुध्दीपत्रक दिनांक २५ जानेवारी, २०१९ अन्वये इ. १० वी व १२ वी परिक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी व प्राविण्य संपादन केल्यास सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात.

स्पर्धा स्तर	क्रीडा सवलतीचे अनुज्ञेय गुण	
	प्राविण्य प्राप्त खेळाडू	सहभागी खेळाडू
जिल्हास्तर	०५ गुण	००
विभागस्तर	१० गुण	०५ गुण (बुद्धिबळ, योगासने इ. ४ था किंवा ५ वा क्रमांक खेळाडू)
राज्यस्तर	१५ गुण	१० अथवा १२ गुण (जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर सहभाग असल्यास १०) (विभागस्तरावरून थेट राज्यस्तरावर सहभाग असल्यास १२)
राष्ट्रीय	२० गुण	१५ गुण
आंतरराष्ट्रीय	२५ गुण	२० गुण

❖ जिल्हा क्रीडा पुरस्कार :

जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे/योगदानाचे मुल्यमापन होऊन, त्यांचा गुणगौरव व्हावा या उद्दिष्टाने “जिल्हा क्रीडा पुरस्कार” वितरित करण्यात येतो. दरवर्षी जिल्ह्यातून गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-०१, गुणवंत महिला खेळाडू-०१, गुणवंत पुरुष खेळाडू-०१, गुणवंत दिव्यांग खेळाडू-०१ या प्रमाणे पुरस्कार देण्यात येतात.

जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू/क्रीडा मार्गदर्शकांना पुरस्काराचे स्वरूप म्हणून रोख रक्कम १०,०००/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.

❖ व्यायामशाळा विकास अनुदान योजना :

खेळाडू, नागरिक, विद्यार्थी यांच्यामध्ये व्यायामाची आवड निर्माण होऊन, समाज सुदृढ व्हावा याकरिता व्यायामशाळा विकास अनुदान योजना कार्यान्वित आहे. सदर योजनेतर्गत व्यायामशाळा बांधकाम व खुली/व्यायामशाळा साहित्य खरेदीकरिता रुपये ०७.०० लक्षपर्यंत अनुदान वितरित करण्यात येते.

❖ क्रीडांगण विकास अनुदान योजना :

खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता, क्रीडांगणावर सुविधा विकसित व्हाव्यात यासाठी क्रीडांगण विकास अनुदान योजना कार्यान्वित आहे. सदर योजनेतर्गत क्रीडांगणावर विविध सुविधा विकसित करण्याकरिता रुपये ०७.०० लक्षपर्यंत अनुदान वितरित करण्यात येते.

धन्यवाद !!!